



27th July, 2020

BSE Ltd
Department of Corporate Services – Listing
Corporate Relationship Department
Mumbai.
Scrip Code : 501301

National Stock Exchange of India
Bandra Kurla Complex
Bandra
Mumbai.
Code: TATAINVEST

Dear Sir/ Madam,

Sub: Submission of Newspaper publication of Notice of Board Meeting of the Company.

In terms of Regulation 30 read with Part A of Schedule III and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, we submit herewith a copy of the advertisement published of Notice of Meeting of Board of Directors scheduled to be held on Friday, 31st July, 2020, as published in the newspapers - FINANCIAL EXPRESS - NAVSHAKTI, on 26th July, 2020.

You are requested to take the above on your records.

Thanking you,

Yours faithfully,
TATA INVESTMENT CORPORATION LIMITED

**(MANOJ KUMAR C V)
CHIEF FINANCIAL OFFICER
COMPANY SECRETARY**

Encl: as above

TATA INVESTMENT CORPORATION LIMITED

Elphinstone Building 10 Veer Nariman Road Mumbai 400 001
Tel 91 22 6665 8282 Fax 91 22 6665 7917 e-mail tid@tata.com
website www.tatainvestment.com CIN L67200MH1937PLC002622

From the Front Page

Used car market is getting traction

One of the reasons True Value sales have not yet peaked, Srivastava added, is that sourcing used cars is a challenge. "Consumers are holding back their cars; they are not upgrading as fast as they earlier used to. So, lesser vehicles are coming into the market. On the demand side, the requirement for personal transportation has increased due to social distancing norms — and public transport hasn't yet fully opened at many places — but supply is a challenge," he said.

Going forward, the company hopes sourcing used cars will become easier, because True Value now 'directly buys' old cars. "Direct buying forms 8-10% of our total buying (the rest is via car exchange)," Srivastava said.

Used-car sales at H Promise, Hyundai India's channel, have been rising. A Hyundai spokesperson said that in March H Promise sold 4,294 units, which dropped to 2,495 units in May and jumped to 6,340 units in June. "The demand for used cars has been growing due to increased inclination towards personal mobility; social distancing norms are encouraging customers to explore budget options. We saw 154% sales growth in June over May," the spokesperson added.

Cars24 has been recording over 100% traffic growth week-on-week since early May; it transacted over 9,500 cars in June, and hopes to reach 12,000 cars in July.

The Indian used-car market is highly fragmented. The various selling options are customer-to-customer, unorganised/independent used-car dealers, semi-organised used-car players, and organised (True Value, Mahindra First Choice, H Promise, etc, and online plus offline players such as OLX and Cars24).

In FY19, at 40 lakh unit sales, the used-car market was 1.2 times the size of the new car market. According to data from Indian Blue Book (IBB)—the pre-owned vehicle valuation website—the organised channel of the used-car market almost doubled its share from 10% in FY11 to 18% in FY19.

Som Kapoor, partner, Automotive Sector, EY India, said that a used car opens the door for two-wheeler owners who want to upgrade to a four-wheeler. "Due to social distancing, this will get accelerated," he said. "For example, a person whose options were either a two-wheeler or public transport may shift to a used car rather than public transport. Also, there is a generation of young buyers who would have missed buying their first car—as they preferred ride-sharing—and that generation will end up buying a car again (either used or new)."

The recent Deloitte State of Consumer Tracker report corroborates the latter point. It noted that 62% of the people surveyed said they will limit the use of public transport and 60% will limit the use of ride-hailing services.

Another factor that may help grow the used-car mar-

ket is government policies. For example, in Delhi one cannot run a diesel car beyond 10 years, so owners will try and sell a diesel car when it's 8-9 years old; this leads to more supply in the market, especially in nearby states.

Last week's OLX Auto Note 4 2020 Edition—a report on the pre-owned automobile ecosystem—noted that non-millennials (over 37 years old) are key contributors to value in the coming months for the used-car segment. "While 50% non-millennials plan to buy a car in the next six months, 63% of them plan to buy a used car," the report noted. It added that 58% of millennials (aged 21-37) plan to buy a car, used or new, in the next six months. It also noted that used cars will be more in demand in smaller towns. "Of all the respondents keen to buy a car in non-metro towns, 70% are interested in used cars and only 30% in a new car."

Pandemic-hit PE investors prefer to wait and watch

However, its chairman &

managing director, Shishir Bajjal said, "Despite the economic slowdown and pandemic, warehousing remained largely resilient recording growth of 44% CAGR in last three years.

Demand has especially been strong from industries like 3PL, e-commerce, FMCG and pharmaceutical, which is expected to continue in FY21."

All Cargo Logistics, a leading payer in domestic warehousing space, also pointed out that the present situation is a small setback as demand for storage will continue to increase.

"Already on a strong growth path at over 20% Y-o-Y absorption last year, demand is now felt even more due to need of a robust infrastructure and capacity creation in the entire supply-chain of which warehousing is an important component," All Cargo Logistics & Industrial Parks COO R K Narayan told FE.

India is likely to emerge as a preferred alternate destination for large number of MNCs seeking to relocate manufacturing activities and

diversify their supply chains outside China. Indian warehousing and industrial space stands to make windfall gains if many of these firms decide to set up base here, he added.

Kunal Moktan, CEO of PropShare, a commercial real estate investment platform, said domestic warehousing was extremely fragmented and unorganised, where large manufacturers used to work with small players or

had captive warehouses. However, with e-commerce boom and increased efficiency demands on manufacturers, specialised 3PL and e-commerce players are getting into renting and owning warehouses.

"We have seen several large institutional players investing in warehousing like Canada Pension Plan Investment Board, Abu Dhabi Investment Authority and PE players like BlackStone and

Warburg Pincus. Besides, developers like Embassy, Hiranandani and Purvankara as well as Ascendas and Indospace (GLP) have started investing," he added.

In short term, Ashim Sharma, group head Nomura Research Institute Consulting & Solutions, said, "There will be initial hiccups like construction delay for next few months due to Covid, however, warehousing and storage segment is on

favourable footing thanks to sharp demand growth for essential items.

In medium term, however, operations may witness significant changes, with increasing automation in material handling and use of warehouse management systems to cut dependence on human labour. It will not only change operations, but also improve operating margins and may attract more investors, he noted.

RELIGARE FINVEST LIMITED

Regd. Office: First Floor, P-14, 45/90, P-Block, Connaught Place, New Delhi - 110001, India



Statement of Standalone Audited Financial Results For The Year Ended March 31, 2020

Sr. No.	Particulars	Year Ended	
		March 31, 2020	March 31, 2019
		Audited	Audited
1	Total Income from Operations	39,876.87	69,371.68
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(89,646.77)	(1,54,861.24)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(89,646.77)	(1,54,861.24)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(89,676.23)	(1,54,806.09)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(89,857.38)	(1,54,747.21)
6	Paid up Equity Share Capital	26,209.53	26,209.53
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	(21,344.48)	68,475.87
8	Net worth	4,704.62	93,759.79
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	4,84,914.78	5,84,220.37
10	Outstanding Redeemable Preference Shares	Nil	Nil
11	Debt Equity Ratio	99.67	6.17
12	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)-		
	1. Basic:	(34.22)	(59.06)
	2. Diluted:	(34.22)	(59.06)
13	Capital Redemption Reserve	Nil	Nil
14	Debenture Redemption Reserve	-	-
15	Debt Service Coverage Ratio	Not Applicable	Not Applicable
16	Interest Service Coverage Ratio	Not Applicable	Not Applicable

Notes:

- The above is an extract of the detailed format of annual audited financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the annual audited financial results are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com) and the Company's website (www.religareinvest.com).
- For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange (BSE) and can be accessed on the URL (www.bseindia.com).
- Pursuant to Clause 52 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the audited standalone results for the year ended March 31, 2020 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors ('the Board') at its meetings held on July 24, 2020.
- The Company has adopted IND AS 116, "Leases" effective April 01, 2019 as notified by Ministry of Corporate Affairs (MCA) vide Companies (Indian Accounting Standard) Amendment Rules, 2019, using the modified retrospective method. The adoption of this standard did not have any material impact on the profit for the year ended March 31, 2020.
- During the year, the Company has not redeemed Privately Placed Unsecured Subordinated Redeemable Non-Convertible Debentures.
- Formula for Debt/Equity ratio is Total Debt/ Total Shareholders fund.
- Previous year figures have been regrouped wherever necessary to conform to the current period presentation.

For Religare Finvest Limited

Sd/-

Dr. Rashmi Saluja

Non-Executive Director

DIN-01715298

Place: New Delhi

Date: July 24, 2020

THE COMPANY IS HAVING A VALID CERTIFICATE OF REGISTRATION DATED NOVEMBER 10, 2006 ISSUED BY THE RESERVE BANK OF INDIA (RBI) UNDER SECTION 45 IA OF THE RESERVE BANK OF INDIA ACT, 1934. HOWEVER, THE RBI DOES NOT ACCEPT ANY RESPONSIBILITY OR GUARANTEE ABOUT THE PRESENT POSITION AS TO THE FINANCIAL SOUNDNESS OF THE COMPANY OR FOR THE CORRECTNESS OF ANY OF THE STATEMENTS OR REPRESENTATIONS MADE OR OPINIONS EXPRESSED BY THE COMPANY AND FOR REPAYMENT OF DEPOSITS/ DISCHARGE OF LIABILITY BY THE COMPANY.

RELIGARE FINVEST LIMITED- CIN: U74999DL1995PLC064132

Registered Office

First Floor, P-14, 45/90, P-Block, Connaught Place, New Delhi-110001, India | Phone: +91-11-40021400 | Fax No.: +91-11-40021401

Corporate Office

501, 5th Floor, Salcon Rasvillas, Saket District Centre, New Delhi-110017, India | Phone: +91-11-61405300

www.religareinvest.com | SMS 'LOANS' to 575758 | customerservice@religare.com | 1860-266-4111

EXPRESS Careers

CHOWGULE EDUCATION SOCIETY

invites applications for the post of

PRINCIPAL

for Parvatibai Chowgule College of Arts and Science, Autonomous, Margao, Goa

A. Minimum qualifications and experience:

- Ph.D. degree
- Professor/Associate Professor with a total service/ experience of at least fifteen years of teaching/research in Universities, Colleges and other institutions of higher education.
- A minimum of 10 research publications in peer reviewed journal as approved by Goa University from time to time or UGC-listed journals out of which at least two should be in Scopus/ Web of Science Journal.
- A minimum of 110 Research Score

Requirements:

- Minimum of 15 years of Residence in Goa.
 - Knowledge of Konkani. Additionally, knowledge of Marathi shall be desirable.
- B. Scale of Pay:** As prescribed by the UGC, Goa University and Directorate of Higher Education, Govt. of Goa from time to time.
- C. Tenure:** The term of appointment of Principal shall be for five years, extendable for another term of five years on the basis of performance assessment by a Committee appointed by the University, constituted as per these Statutes.
- D. (i)** A relaxation of 5% may be provided at the Graduate and Masters level for the Scheduled Castes/ Scheduled Tribes/ Differently-abled (physically and visually differently-abled)/ Other Backward Classes (OBC) (Non-creamy layer) categories for the purpose of eligibility and for assessing good academic records during direct recruitment to teaching positions.
- (ii)** The eligibility marks of 55% marks (or an equivalent grade in a point scale wherever grading system is followed) and the relaxation of 5% to the categories mentioned above are permissible, based on only the qualifying marks without including any grace mark procedures.
- (iii)** A relaxation of 5% shall be provided, from 55% to 50% of the marks to the Ph.D. Degree holders, who have obtained their Master's Degree prior to 19 September, 1991.
- (iv)** A relevant grade, which is regarded as equivalent of 55% wherever the grading system is followed by a recognized university, shall also be considered eligible.
- E.** Applications should contain following information: full name, address, age with date of birth, educational qualifications with marks and percentage, teaching experience etc. Applications, along with certified photocopies of relevant documents should reach within 20 days from the date of publication of advertisement to the Vice President, Chowgule Education Society, Chowgule House, Mormugao Harbour, Goa 403803. Applicants should bring Original Certificates and relevant documents at the time of interview. Interviews may be held through video conferencing also.

Date : 24.07.2020

VICE PRESIDENT

SML ISUZU LIMITED

CIN : L50101PB1983PLC005516

Regd Office & Works: Village Asron, Distt. Shahid Bhagat Singh Nagar (Nawanshahr) Punjab -144 533. Phone : 01881-270255; Fax : 01881-270223
Corporate Office: SCO 204-205, Sector 34-A, Chandigarh-160 135
Phone: 0172-2647700-10; Fax: 0172-2615111
Email: investors@smlisuzu.com, Website: www.smlisuzu.com

NOTICE TO SHAREHOLDERS

TRANSFER OF UNCLAIMED DIVIDEND (FY 2012-13) AND SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

Shareholders are hereby informed that Pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended, that unclaimed dividend for the financial year ended 31st March, 2013 and corresponding Shares on which dividend was unclaimed for seven consecutive years will be due for transfer to the Investor Education and Protection Fund (IEPF) on 27th October, 2020. The Company has uploaded full details of the concerned Shareholders and number of Shares due for transfer to IEPF on its website (www.smlisuzu.com) at the web link <https://www.smlisuzu.com/StaticFiles/SHAREHOLDERS%20LIST-WEBSITE%202012-13.pdf>. Individual letters in this regard have also been sent to the concerned shareholders at the address registered available with the Company.

In this connection, Please note the following:

- In case you hold shares in Physical form:** Duplicate share certificate(s) will be issued and transferred to IEPF. The original share certificate(s) which stand registered in your name(s) and held by you, will stand automatically cancelled.
- In case you hold shares in electronic form:** Your demat account will be debited for the shares liable for transfer to the IEPF.

The concerned shareholders are requested to claim the unclaimed dividend by 27th October, 2020 from the Company failing which the Company will proceed to transfer the unclaimed dividend and the liable shares to the IEPF Authority, in accordance with the aforesaid provisions of law. Please note that the concerned shareholder can claim the shares and dividend from IEPF Authority by making an application online on www.iepf.gov.in and sending the physical copy of the requisite documents enumerated in the Form IEPF-5, to the Nodal Officer of the Company. Please also note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to said Rules.

For any information/query on this matter, concerned shareholders may contact the Company or its Registrar and Share Transfer Agent at following address:

SML ISUZU Limited **MCS Share Transfer Agent Limited**
Corporate Office: SCO 204-205, Sector 34-A, Chandigarh-160022 Unit: SML ISUZU Limited
Sri Venkatesh Bhavan, F-65, 1st Floor, Okhla Industrial Area, Phase - I, New Delhi - 110020
Tel: 0172-2647700-10 Tel: 011-41406149
E-mail address: investors@smlisuzu.com E-mail address: helpdeskdelhi@mcsregistrars.com

For SML ISUZU LIMITED

PARVESH MADAN

Company Secretary

ACS-31266

Dated: 25.07.2020

Place: Chandigarh

ZEE ENTERTAINMENT ENTERPRISES LIMITED

CIN: L92132MH1982PLC028767

Regd. Office: 18th Floor, 'A' Wing, Marathon Futorex, N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai- 400013

Tel:-91-22-7106 1234 Fax:-91-22-2300 2107 Website: www.zeeentertainment.com

Financial Results for the quarter and year ended 31 March 2020

(₹ in lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone				Consolidated			
		Quarter ended on 31/03/2020	Quarter ended on 31/03/2019	Year ended on 31/03/2020	Year ended on 31/03/2019	Quarter ended on 31/03/2020	Quarter ended on 31/03/2019	Year ended on 31/03/2020	Year ended on 31/03/2019
1	Total income from operations*	172,456	168,730	721,899	685,786	195,108	201,927	812,986	793,390
2	(Loss)/Profit for the period/year(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(14,271)	52,773	148,716	261,719	(68,933)	46,371	124,061	245,630
3	(Loss)/Profit for the period/year before tax(after Exceptional and/or Extraordinary items)	(25,641)	50,593	120,284	259,539	(80,303)	44,191	95,629	243,450
4	(Loss)/Profit for the period/year after Tax(after Exceptional and/or Extraordinary items)	(29,574)	30,829	74,796	165,481	(76,582)	29,253	52,459	156,724
5	Total Comprehensive Income for the period/year [Comprising Profit / (Loss) for the period/year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(27,913)	30,990	76,265	164,616	(68,919)	29,188	65,823	169,688
6	Equity Share Capital	9,605	9,605	9,605	9,605	9,605	9,605	9,605	9,605
7	Other equity (excluding revaluation reserves)			755,836	703,539			924,787	882,785
8	Networth **			824,941	824,276			993,892	1,004,954
9	Outstanding redeemable preference shares (Paid up value)			80,678	121,017			80,678	121,017
10	Earnings per Share (of Rs. 1/- each) (for continuing operations)								
	Basic (Rs.) (Not Annualised)	(3.08)	3.21	7.79	17.23	(7.98)	3.04	5.48	16.32
	Diluted (Rs.) (Not Annualised)	(3.08)	3.21	7.79	17.23	(7.98)	3.04	5.48	16.32

*Excludes other income ** Includes preference share capital

Notes :

- The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on Company's website at www.zeeentertainment.com.
- This financial statement has been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), the provisions of the Companies Act, 2013 (the Act), as applicable and guidelines issued by the Securities and Exchange Board of India (SEBI).

Place: Mumbai

Date: 24 July 2020

Punit Goenka

Managing Director & CEO

TATA INVESTMENT CORPORATION LIMITED
Elphinstone Building,
10, Veer Nariman Road, Mumbai 400 001.
Tel 91 22 6665 8282 Fax 91 22 6665 7917
E-mail: tid@tata.com
Website: www.tatainvestment.com
CIN: L67200MH1937PLC002622

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulations 47 read with 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 31st July, 2020, inter alia, to consider and approve the Unaudited Standalone & Consolidated Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2020.

The above details can be viewed on the website of the Company (www.tatainvestment.com) as well as on the websites of NSE (www.nseindia.com) and BSE (www.bseindia.com).

By Order of the Board of Directors,
Tata Investment Corporation Limited

Manoj Kumar C V
Chief Financial Officer
& Company Secretary

Mumbai, 25th July, 2020.

